



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक १२]

गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ६-१२, २०१८/भाद्र १५-२१, शके १९४०

[पृष्ठ २, किंमत : रुपये २३.००

### प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/सा.नि./निव.खर्च/२०१८.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१ड)(ब) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, देवरुख नगरपंचायतीच्या दिनांक ११ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालील उमेदवारांनी निवडणुकीमध्ये केलेल्या निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्याने परिशिष्टातील रकाना क्रमांक (४) मध्ये नमूद २ उमेदवारांना उक्त अधिनियमाच्या कलमानुसार दिनांक ९ ऑगस्ट २०१८ या आदेशाच्या तारखेपासून ३ वर्षासाठी नगरपालिकेची निवडणूक लढविण्यास अनर्ह घोषित करण्यात आले आहे.

### परिशिष्ट

अ.क्र.	विवाद अर्ज क्र.	नगरपालिकेचे नाव	उमेदवारांचे नाव	नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची तारीख	निकाल जाहीर झाल्याचा दिनांक
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	३	देवरुख नगरपंचायत	नंदकिशोर मनोहर बेडे	११ एप्रिल २०१८	१२ एप्रिल २०१८
२	५		जितेंद्र सखाराम भुवड	११ एप्रिल २०१८	१२ एप्रिल २०१८

रत्नागिरी,  
दिनांक २१ ऑगस्ट २०१८.

सुनील चव्हाण,  
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

(१)

## जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

## आदेश

(१) क्रमांक नपाप्र-१/अनर्हता/एसआर-१/२०१७, २) क्रमांक नपाप्र-१/अनर्हता/एसआर-२/२०१७.— महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ मधील कलम ३ (१) (ब) नुसार व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, लांजा नगरपंचायतीच्या खालील सदस्यांना उक्त अधिनियमाच्या कलमानुसार दिनांक ९ ऑगस्ट २०१८ या आदेशाच्या तारखेपासून लांजा नगरपंचायतीचे सदस्य म्हणून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ मधील नियम ८ प्रमाणे अनर्ह घोषित करण्यात आले आहे व आदेशाचे तारखेपासून नगरपंचायत लांजा मधील उक्त सामनेवाला यांची सदस्य पदे रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

## परिशिष्ट

अ. क्र. (१)	नगरपालिकेचे नाव (२)	सदस्यांचे नाव (३)
१	लांजा नगरपंचायत	श्री. परवेश शरफुद्दीन घारे
२		श्रीमती सुगंधा सुभाष कुंभार
३		श्री. मुरलीधर बापू निवळे
४		श्री. मनोहर विश्राम कवचे

रत्नागिरी,  
दिनांक २१ ऑगस्ट २०१८.

सुनील चव्हाण,  
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.